

अनमोल विचार

“तुम्ही यशापेक्षा अपयशापासून बरेच काही शिकता....”

लक्षवेधी

'पोलिस राजकीय पक्षांची नावे घेण्यासाठी दबाव ...', संसदेत मुसखोरी करणाऱ्या आरोपींनी केले आरोप

नवी दिल्ली : मागील अधिवेशनात संसदेत काही तरुणांनी घुसखोरी केली. या प्रकरणी त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे या प्रकरणी आता एक मोठी अपडेट आली आहे. या आरोपींनी बुधवारी न्यायालयात दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलवर गंभीर आरोप करत आरोपींनी न्यायालयात सांगितले की, गुन्हांची कबुली देण्यासाठी आणि राजकीय पक्षांशी असलेले त्यांचे संबंध कबूल करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. यासाठी आम्हाला विजेचे शांक दिल्याचा आरोपही आरोपींनी केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांच्यासमोर आरोपींनी हा युक्तिवाद केला असून त्यांनी सहाही आरोपींची न्यायालयीन कोठडी १ मार्चपर्यंत वाढवली आहे.

कोल्हापूर येथे बेकायदेशीर मदतशावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मुसलमानांचा विरोध !

कोल्हापूर : येथील लक्ष्मीधर वसाहतमध्ये असलेल्या बेकायदेशीर मदतशावर कारवाई करण्यासाठी ३१ जानेवारीला महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी सकाळी ८ वाजता गेले होते.या अधिकाऱ्यांना मुसलमान जमावाने कारवाई करण्यापासून रोखल्याने मोठा तणाव निर्माण झाला. या विरोधामुळे प्रशासनाला बेकायदेशीर मदतशा पाडता आला नाही. या प्रसंगी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. मुसलमानांनी कारवाई करण्यास विरोध केल्याच्या निषेधार्थ आणि 'हे बांधकाम तात्काळ तोडण्यात यावे', या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठंनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ चोकात धरणे आंदोलन केले. हा बेकायदेशीर मदतशा पाडण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली होती.

अयोध्येत श्रीराममंदिर उभारण्याची आकांक्षा यावर्षी पूर्ण झाली ! - राष्ट्रपती

नवी दिल्ली : शतकानुशतके अयोध्येतील श्रीराममंदिर उभारण्याची आकांक्षा होती, ती यावर्षी पूर्ण झाली आहे. इंग्रजांच्या काळातील कायदे आता इतिहासजमा झाले आहेत. सरकारने तिहेरी तलाकची वाईट प्रथा बंद करण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी केल्या आहेत, असे वक्तव्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आरंभी लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतांना त्यांनी हे वक्तव्य केले. राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, वर्ष २०२३ मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली.

ज्ञानवापीमध्ये हिंदूंना पुन्हा पूजा करण्याची अनुमती !

वाराणसी : ज्ञानवापीच्या 'व्यास' तळपारामध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याची अनुमती जिल्हा न्यायालयाने दिली आहे. या निर्णयामुळे आता प्रत्येक हिंदू या तळपारामे जाऊन दर्शन आणि पूजा करू शकणार आहे. वर्ष १९९३ च्या पूर्वी येथे नियमित पूजा केली जात होती; मात्र तत्कालीन सरकारने यावर बंदी घातली होती. हिंदू पक्षाकडून आता पूजा करण्याची अनुमती मिळवण्याची मागणी करण्यात आली होती. पुढील ७ दिवसांत हिंदूंना पूजा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचा आदेशही न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराच्या आवारात असलेल्या नंदीच्या समोरून ज्ञानवापीच्या व्यास तळपारामे जाणारा मार्ग निर्माण करण्यात येणार आहे. सध्या येथे लोखंडी कुंपण घालण्यात आलेले आहे.

आता FASTags सार्वी KYC करावी लागणार, अन्यथा व्हाल 'ब्लॉकलिस्ट'

नवी दिल्ली : फास्टॅग ग्राहकांनी आजच केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना उद्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी अडचणी येऊ शकतात. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने Fastag ग्राहकांना त्यांचे Fastag KYC अपडेट करण्यास सांगितले आहे. ड उ अपडेट करण्याचे काम आज 31 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करावचे आहे. मात्र, ही मुदत अद्याप वाढविण्यात आलेली नाही. केवायसी न केल्यास तुमचा फास्टॅग काळ्या यादीत टाकला जाईल. तुम्ही तुमची शिल्लक रक्कम वापरू शकणार नाही. चांगली गोष्ट म्हणजे केवायसी अपडेट करण्याचे काम ऑनलाइन केले जाऊ शकते. सर्वप्रथम ज्या बँकेने तुमचा FASTag जारी केला आहे त्या बँकेच्या शाखेत जा. बँक तुम्हाला केवायसी फॉर्म देईल, तो भरणे आणि सर्वात कर.

मद्य घोट्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीचे पावट्यादा समन्स

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोट्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने पाचव्यांदा समन्स बजावले आहे. केजरीवाल यांना 2 फेब्रुवारी रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अरविंद केजरीवाल यांना याआधी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर, 3 जानेवारी व 13 जानेवारी रोजी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र या चारही तारखांना केजरीवाल ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत. भाजपला मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवायचे आहे. त्यामुळे मला अटक करण्याचा कट रचला जात आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

बेंगलुरु येथे सार्वजनिक ठिकाणी फडकावण्यात आलेला हिरवा झेंडा पालिकाने हटवला !

बेंगलुरु : कर्नाटकातील मंड्या येथील १०८ फुट उंच खांब्यावरील हनुमानाचे चित्र असलेला भगवा ध्वज पोलिसांनी काढल्याच्या घटनेचे प्रकरण अद्याप ताजे असताना बेंगलुरुच्या शिवाजीनगरमध्ये हिरवा झेंडा लावल्याची घटना समोर आली आहे. भाजपने हा हिरवा झेंडा हटवण्याची मागणी केल्यानंतर महापालिकेने तो हटवला आहे. भाजपचे विजयपुराचे आमदार बसनागौडा पाटील यलाळ यांनी 'एक्स'वर पोस्ट करून ही मागणी केली होती. यात त्यांनी बेंगलुरुचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना 'टॅग' (सूचित करणे) करत विचारले होते की, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी शत्रुदेशाच्या रंगासारखा ध्वज फडकावणे आपल्या ध्वज संहितेच्या विरोधात नाही का ?

जपानमध्ये मराठी भाषा संस्कृतीसाठी सामंजस्य करार



मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनाकरिता एदोगावा भारतीय सांस्कृतिक कलामंदिर, टोक्यो मराठी मंडळ व इतर संस्था मागील अनेक वर्षांपासून कायदा असून या करारामुळे मराठी भाषेच्या प्रसारासाठी मोठे बळ मिळेल असा विश्वास पुराणिक यांनी व्यक्त केला. या कराराच्या माध्यमातून जपानमध्ये मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच यात जपान मधील गरजे प्रमाणे पाठ्यपुस्तकांत २० टक्के बदल करण्याची मुभा मिळणार आहे. जे विद्यार्थी येथील मराठी आणि राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा देतील त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रमाणपत्र दिले जातील. तसेच जपानमधील शिक्षकांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले जाईल. मराठी बांधव आणि मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी मराठी मध्ये वाचनालय तयार करण्याकरिता वेगवेगळ्या वयोगटाकरिता पुस्तके प्रदान केले जातील. यासोबत महाराष्ट्रातील राजनेते व शासकीय अधिकारी यांची जपान दौऱ्यामध्ये एदोगावा भारतीय सांस्कृतिक कलामंदिर व इतर संबंधीत स्थळांना भेट देऊन, याद्वारे विचारांची देवाण-घेवाण करावी व मराठी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठीही या करारात उल्लेख करण्यात आले आहेत.

राज्य शिक्षण मंडळाची मराठी माध्यमातील पुस्तके ही जपानमध्ये मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच यात जपान मधील गरजे प्रमाणे पाठ्यपुस्तकांत २० टक्के बदल करण्याची मुभा मिळणार आहे. जे विद्यार्थी येथील मराठी आणि राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा देतील त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रमाणपत्र दिले जातील. तसेच जपानमधील शिक्षकांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले जाईल. मराठी बांधव आणि मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी मराठी मध्ये वाचनालय तयार करण्याकरिता वेगवेगळ्या वयोगटाकरिता पुस्तके प्रदान केले जातील. यासोबत महाराष्ट्रातील राजनेते व शासकीय अधिकारी यांची जपान दौऱ्यामध्ये एदोगावा भारतीय सांस्कृतिक कलामंदिर व इतर संबंधीत स्थळांना भेट देऊन, याद्वारे विचारांची देवाण-घेवाण करावी व मराठी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठीही या करारात उल्लेख करण्यात आले आहेत.

उघड्यावर राडारोडा टाकाल; वाहनाची नोंदणीच होईल रद्द, मनपाचा निर्णय



जणांवरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मेहबुब पटेल (बोनसरी गाव), राजू के सवन नायडू (विजयनगर), रामदास मोनु प्रसाद (कुर्ली), मोहम्मद सलीम इब्रात अली (भांडुप), उज्जर अहमद मोहम्मद इस्हार खान (वडाळी) अशी त्यांची नावे आहेत. यासाठी वापरण्यात आलेले आट डंपर आणि एक पोकलेन मशिनही पालिकेकडून ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाय डेब्रिज टाकण्याचा या वाहनाची नोंदणी रद्द करण्याबाबत पत्रव्यवहार आणुक्ताना लेखी कळविण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत.

आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या; राहुल कनाल यांचं राऊतांना चॅलेंज



खिचडी घोट्या झाला आहे, त्यामध्ये ऑन रेकॉर्ड नाव आली आहेत. आमची नाव आली तर आम्ही दोघेही राजकारनाचा त्याग करायला तयार आहे. पक्ष सोडला तर चोर आणि सोबत असल्यावर का मांडीची घेऊन बसतात का?, असा हल्लाबोल शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी केला. आरोप खोटे ठरल्यास राजीनामा देणार का ? असा सवाल यावेळी राहुल कनाल यांनी संजय राऊतांना विचारला. शिवसेना युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी पुरावेही दाखवले. सुरु तुम्ही केले. संपवणार मी, असेही यावेळी ते म्हणाले. अमेय घोले, वैभव थोरात, राहुल कनाल खिचडी घोट्याच्या लेखाबाही असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करा, नाहीतर मग राजकारणातून राजीनामा द्या, असे राहुल कनाल यांनी संजय राऊत यांना चॅलेंज केले.

एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायकसह २३ अधिकारी बनले वरिष्ठ पोलिस निरीक्षक



लोकरसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांना बदल्या व नवीन जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. यात एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्यासह २३ अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बनले आहेत. गुन्हे शाखेचे कार्यरत असलेले दया नायक यांच्यासह सुधीर दळवी, पंढरीनाथ पाटील यांना बदलीत देणुने शाखेत, आर्थिक गुन्हे शाखेतील प्रकाश बागल, जगदीश कुलकर्णी, दीपक दळवी यांना आर्थिक गुन्हे शाखेत, नागपाडा पोलिस ठाण्याचे सचिव कदम यांना बदलीत देऊन आर्थिक गुन्हे शाखेत, तर आर्थिक गुन्हे शाखेतील अजय जोशी यांना मुलुंड पोलिस ठाण्यात नियुक्ती दिली आहे.

मराठा आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान; ओबीसी संघटनांकडून याचिका दाखल

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर येत असून, सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ओबीसी संघटनांकडून हे आव्हान देण्यात आले आहे. या अध्यादेशातील 'सांगेसोयरे' आणि 'गणगोत' यांच्या प्रतिज्ञा पत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारीच्या मसुद्यावर आक्षेप घेत ओबीसी

मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा आरक्षणाबाबत एक अध्यादेश काढला आहे. यासाठी 15 दिवसांत हरकती दाखल करण्यासाठी देखील मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, या अध्यादेशात 'सांगेसोयरे' आणि 'गणगोत' यांच्या प्रतिज्ञा पत्राद्वारे कुणबी दाखले देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरच ओबीसी संघटनांनी आक्षेप घेत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ओबीसी वेलफेयर फौंडेशन तर्फे ए.ड. मंगेश ससाणे

यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सपेसोयरेची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी याचिकेच्या माध्यमातून भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायालयाकडून यावर काय निकाल दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात मंत्री छान भुजबळ यांनी थेट उघडपणे विरोधाची भूमिका घेतली आहे.

संचालनालय कार्यालय तयार होणार आहे. यासाठी 'एमएमआरडी'च्या अखत्यारीतील अर्धा एकर भूखंड 'ईडी'ला देण्यात येणार आहे. यासाठी ३ लाख ४० हजार रुपये प्रतिचौरस मीटर दर आकारणी करण्यात येणार आहे. या नव्या जागेसाठी 'ईडी'ला ३६२ कोटी रुपये खर्चाचे लागणार आहेत.

आजच्या घडीला मुंबईत 'ईडी'ची दोन कार्यालये आहेत. यापैकी दोन कार्यालये दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथे आहेत. यापैकी एका कार्यालयातून मुंबई परिसरातील प्रकरणांचा तपास केला जातो, तर दुसऱ्या कार्यालयाचा

संचालनालय कार्यालय तयार होणार आहे. यासाठी 'एमएमआरडी'च्या अखत्यारीतील अर्धा एकर भूखंड 'ईडी'ला देण्यात येणार आहे. यासाठी ३ लाख ४० हजार रुपये प्रतिचौरस मीटर दर आकारणी करण्यात येणार आहे. या नव्या जागेसाठी 'ईडी'ला ३६२ कोटी रुपये खर्चाचे लागणार आहेत. आजच्या घडीला मुंबईत 'ईडी'ची दोन कार्यालये आहेत. यापैकी दोन कार्यालये दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथे आहेत. यापैकी एका कार्यालयातून मुंबई परिसरातील प्रकरणांचा तपास केला जातो, तर दुसऱ्या कार्यालयाचा

३६२ कोटींच्या प्लॉटर 'ईडी'चे 'बीकेसी'त होणार कार्यालय

वापर हारकोर्ड रूम म्हणून केला जातो. वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमध्ये 'ईडी-२'चे कार्यालय आहे. येथून मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रकरणांचा तपास केला जातो. या तीनही कार्यालयांच्या इमारतीमध्ये अन्य खासगी कंपन्यांची देखील कार्यालये आहेत. त्यामुळे सुरक्षा व गोपनीयतेचा प्रश्न आजवर कायमच चर्चेत राहिला होता. 'ईडी' कार्यालयाला स्वतंत्र कार्यालयासाठी जागा मिळवण्यासाठी एप्रिल २०२२ मध्ये 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी 'एमएमआरडी'ला पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल घेत प्राधिकरणांने मे, २०२३

मध्ये 'ईडी'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. संबंधित जागा 'ईडी'ला मार्केट दरापेक्षा देण्यात आली असून, या जागेसाठी 'ईडी'ने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ३० टक्के रकमेचा भरणा करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप तो झालेला नाही. त्यामुळे आता एप्रिल २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे. ही जागा ८० वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात येणार आहे. या जागेवर कार्यालय पूर्ण झाल्यावर 'ईडी'ची दोन्ही कार्यालये व रेकॉर्ड रूम एकत्र येऊ शकतील. त्यामुळे कामात सुलभता येणार आहे.

सॉसच्या बाटलीतून त्याने केली ५० लाखांच्या सोन्याची तस्करी

■ठाणे। अनिकेत भंकाळ, मेयोनीज सॉसच्या बाटल्यामधून सोन लपवून आणत त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तो कुवेत येथून मुंबईत आला होता. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५० लाख रुपये इतकी आहे. कुवेत येथून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला बाजूला घेत त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पिचळ्या रंगाच्या एका सूटकेसमध्ये मेयोनीज सॉसच्या सहा बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांमध्ये असलेल्या सॉसमध्ये सोने लपविल्याची कबुली या प्रवाशाने अधिकाऱ्यांना दिली. त्या सहा बाटल्यांमध्ये मिळून एकूण ८९८ ग्रॅम सोने होते. हे सोने तो मुंबईत एका व्यक्तीला देणार असल्याचे त्या प्रवाशाने अधिकाऱ्यांना सांगितले.

परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणीप्रकरण : तापास बंद करण्याचा अहवाल 'सीबीआय'कडून सादर

■मुंबई। नितीन देवळेकर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ माजवून देणारे मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतरांविरुद्ध धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हाचा तपास बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. गुन्हा घडल्यानंतर सात वर्षांनंतर तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असे सीबीआयने अहवालात म्हटले आहे. सिंग यांच्या व्यतिरिक्त उपायुक्त परग मणोर, संजय

खासगी सावकार स्वप्नील कांचन प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा दणका

■पुणे। अभिजीत येरलू, घेतलेले कर्ज व्याजासह परत करूनही जीव मारण्याची धमकी देऊन बळजबरीने १८ गुटे जमिन लाटणाऱ्याला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. दरम्यान, या प्रकरणात लोणी काळभोर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर इतर दोघांविरुधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत विलास गोते (या. विवरी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. तर स्वप्निल राजाराम कांचन (वय-३०, रा. परिवर्तन सोसायटी, आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) असे सावकारी विरोधी कायद्यांतर्गत पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विकास रामदास कटके (वय-३०, रा. हवेली) यांनी फिर्माई दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटके यांनी स्वप्नील कांचन यांच्याकडून २०१९ मध्ये ६ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर कटके यांनी व्याजासह ४ लाख ६० हजार रुपये कांचनला दिले. मात्र, त्यानंतरही कांचन, गोते व त्यांचे इतर दोन साथीदार हे कर्जाच्या रकमेपेक्षा कटके यांची शिंदेवर, ता. हवेली येथील जमीन देण्यासाठी कटके व त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्रास देऊ लागले.

संपादकीय

राकेश शंकर गोरे



करार शेतीतील सौदाशक्ती

ॲंड फार्म सर्व्हिसेस ॲक्ट-२०२०) संस्थात्मक आर्थिक रचनेच्या दृष्टिकोनातून तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करूया! आजवर भारतातील करारशेती प्रणालीचा अभावानेच संख्यात्मक अभ्यास केला गेला. सरकारने प्रायोगिक कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा (एपीएमसी) २००३ मध्ये तयार केला.

राज्य सरकाराना तो कायदा आपापल्या राज्यांत अंमलात आणण्याच्या सूचनाही दिल्या. २०१७ पर्यंत २१ राज्यांनी हा कायदा अंगीकारला. करार शेतीच्या सबलीकरणसाठी केंद्र सरकारने २०१८मध्ये एक नमुना 'करार शेती आणि सुविधा कायदा' संमत केला.

कृषीमालाच्या व्यापारात मूलभूत सुधारणा घडवणे व खासगी क्षेत्रासाठी दारे खुली करण्यासाठी हे तीन कृषी कायदे सरकारने संमत केले होते. करार शेतीचा विचार करता, ही शेतकरी आंदोलने प्रामुख्याने करार करणाऱ्या उत्पादक संस्थांचे संधी आणि फायदेकेंद्रित वर्तन या दोन गोष्टींवरुद्ध होती. कारण यामुळे शेतकऱ्यांचा एकूण व्यवहारासाठी येणारा खर्च (ट्रान्झिक्शन कॉस्ट) वाढतो. या लेखात 'व्यवहारखर्चा'चा शेतकऱ्यांच्या नफ्यावर होणाऱ्या परिणामाचा संख्यात्मक अभ्यास केला आहे. माहितीखर्च, म्हणजेच 'इन्फर्मेशन कॉस्ट' (आयसी) हीदेखील उलाढाल प्रक्रियेत अंतर्भूत असते. उदा. खरेदी, विक्री, उत्पादनमाहिती आणि करारसुयोग्य उत्पादनसंस्थेची निवड करणे या सर्वांचा समावेश या प्रक्रियेत आहे. तसेच, विशिष्ट नियम आणि अटींचा अभावामुळे शेतकऱ्यांना सोदा खर्चाची अतिरिक्त भार पडतो.

नोबेल पुरस्कार विजेते रोनाल्ड कोस, डग्लस नॉर्थ आणि ऑलिव्हर विल्यम्स यांच्या म्हणण्यानुसार, विस्कळीत माहिती, संधीकेंद्रित वर्तन आणि नियम व अटींचा अभाव यामुळे निर्माण होणाऱ्या खर्चाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. विशिष्ट टोस आकडेवारीअभावी अशा अभ्यासात

अडथळे येतात. ही पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही क्षेत्रविशिष्ट पातळीवर प्राथमिक संशोधन केले.

यामध्ये कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात प्रामुख्याने मिरचीचे पीक काढणाऱ्या तीनशे शेतकऱ्यांचा समावेश होता. ही सुपरमार्केट्स किंवा मोठे विक्रेते फळे व भाज्या यांच्या करार शेतीमध्ये उतरण्यासाठी पूर्वउद्योग एकीकरणाचा (बॅकवर्ड इंटिग्रेशन) पर्याय निवडतात. बाजारपेठेसाठी रोजच्या पुरवठ्याची तरतूद म्हणून हे केले जाते. यामध्ये राज्यात सुमारे तीस संघटित किरकोळविक्रेते कार्यरत आहेत. शेतकऱ्यांकडून थेट फळे आणि भाज्या यांच्या पुरवठ्यासाठी त्यांचे उत्पादनकरार आणि विपणन करार झालेले असतात. उत्पादनकरार म्हणजे 'तांत्रिक सहाय्य, रासायनिक व खतांचा पुरवठा आणि निश्चित किंवा ठराविक किंमतीमध्ये त्यांची आगाऊ खरेदी' या गोष्टी अंतर्भूत असतात. विपणन करार किंवा मार्केटिंग कॉन्ट्रॅक्ट्स याचा अर्थ रसायने, खते याबाबतीतील तांत्रिक सहाय्य आणि पारंपरिक बाजारपेठेतील भावापेक्षा जास्त भावाने ती खरेदी करणे.

आमच्या संशोधनानुसार उत्पादनकरार करणाऱ्या शेतकऱ्यांचा नफा प्रतिएकर ५३ हजार ६९९ वरून ४० हजार ३३१ रुपयांवर (२४.९८ टक्के) घसरला. तर मार्केटिंग कॉन्ट्रॅक्ट किंवा विपणन करार करणाऱ्या शेतकऱ्यांचा नफा प्रतिएकर ३९ हजार ५७३ वरून ३१ हजार १९७ पर्यंत (२१.२८ टक्के) घसरला. मिरचीच्या पिकासंदर्भातील ही आकडेवारी आहे.

बाजार समितीच्या शेतकऱ्यांच्या तुलनेत 'पीसी' (प्रॉडक्ट कॉन्ट्रॅक्टिंग) शेतकऱ्यांना ६७.१४ टक्के एवढा अधिक नफा झाला; तर 'एमसी' (मार्केटिंग कॉन्ट्रॅक्ट) शेतकऱ्यांना १७ टक्के अधिक नफा झाला. आमच्या निष्कर्षानुसार, 'पीसी' आणि 'एमसी' शेतकऱ्यांचा निव्वळ नफा आणि खरेदीमूल्य हे 'एपीएमसी' शेतकऱ्यांच्या तुलनेत बरेच जास्त असल्याचे आढळून आले.

HEALTH AND SPORTS

SHREYAS IYER NEEDS TO RECREATE FORM



NEW DELHI: When the teams line up for the toss here on Friday morning, it won't merely be Shubman Gill who will be looking over his shoulder. Shreyas Iyer is fast approaching that point when, unless meaningful runs flow off his bat, he could find his place in the Test XI under threat. Not without justification is Iyer regarded as one of India's better players of the turning ball. Having played loads of domestic cricket—he didn't break into the Test side until November 2021—and therefore honed his craft on different pitches against a variety of spinners, Iyer's softness of hands and deftness of feet have been wonderful allies. In recent times, though, he has hit a trough. Either side of back surgery last year, Iyer has forsaken the fluency that marked the early stages of his Test career. The right-hander quickly established himself as a crisis man, making a century on debut against New Zealand in Kanpur, and following it up with a string of consistent performances studied by 87 and a vital unbeaten 29 in a tense run-chase against Bangladesh in Chattogram 13 months back. Since then, in ten Test knocks, he has a highest of 35 and five single-digit scores in a tally of 131 runs at 14.56. His travails have run from Delhi to Indore and Ahmedabad, Centurion and Cape Town and culminated in Hyderabad where, in the first Test against England, he threw away his hand after a positive 35 in the first innings and fell for 13 in the second. Iyer is a much better player than his recent numbers indicate. Around these Test dips, he has made bucketful of One-Day International runs, including successive centuries in the World Cup. In Tests, however, he hasn't been able to strike the balance between attack and defence.

MAYANK AGARWAL SHARES UPDATE FROM HOSPITAL AFTER HEALTH SCORE: WHAT WE KNOW SO FAR



NEW DELHI: Out-of-favour Indian opener Mayank Agarwal shared an update from hospital after a health scare on Tuesday. Leaving for Delhi with his Ranji teammates, Karnataka captain Agarwal consumed a liquid from a pouch before the team's flight from Tripura was about to take off. Agarwal deboarded the flight after he complained of stomach pain. Rushed to a local hospital, Agarwal's team lodged an official complaint alleging foul play. The star batter took to Instagram to share an update about his health, saying he was feeling better and would soon return to action. Agarwal thanked his well-wishers and fans for extending their support. Veteran Indian opener Shikhar Dhawan, Bollywood actor Suniel Shetty, and popular sports presenter Sanjana Ganesan have wished Agarwal a swift recovery. Agarwal files police complaint The Indian cricketer on a flight consumed a liquid from a pouch thinking it was water. He immediately felt a burning sensation. Tripura health secretary Kiran Gite earlier said Agarwal was out of danger. Speaking to news agency PTI, SP West Tripura Kiran Kumar said that Agarwal's vitals were normal. Agarwal's manager has lodged a complaint under NCCPS (New Capital Complex Police Station) to investigate the matter. "His manager said that when he was sitting in the plane, there was a pouch in front of him. He drank a little bit but suddenly there was irritation in his mouth and he couldn't talk. He was then rushed to ILS hospital.

JAY SHAH REAPPOINTED AS ACC CHAIRMAN FOR THIRD SUCCESSIVE YEAR



NEW DELHI: Board of Control for Cricket in India (BCCI) secretary Jay Shah was on Wednesday appointed as the president of the Asian Cricket Council for a third consecutive term. Shah's extension was proposed by the Sri Lanka Cricket president Shammi Silva for the second time and the nomination was unanimously backed by all the members of the ACC at its annual general meeting in Bali. Shah initially assumed the role in January 2021, succeeding Bangladesh Cricket Board President Nazmul Hassan. Under Shah's leadership, the ACC successfully organised the Asia Cup in T20 format in 2022 and in ODI format in 2023. "I am grateful to the ACC Board for their continued trust. We must remain committed to ensuring the all-round development of the sport with a special focus on regions where it is still in its infancy. The ACC is committed to nurturing cricket across Asia," Shah said in a release. "Under Shah's guidance, the ACC has been instrumental in unearthing and promoting new talent in cricketing powerhouses like Bangladesh, India, Pakistan, and Sri Lanka," Silva said. Pankaj Khimji, chairman of Oman Cricket and vice-president of the ACC, also extended congratulations on Shah's term. "Today, stakeholders see value in investing in tournaments that the ACC conducts, and I credit him for this major transformation, which will further fuel the growth of the game in the region," Khimji stated.

HEALTH BENEFITS OF MORINGA OR DRUMSTICK WATER: FROM WEIGHT LOSS TO HEART HEALTH



Moringa or Drumstick water stands as a testament to nature's ability to provide a holistic approach to health. From bolstering the immune system to promoting heart health and aiding in weight management, the benefits of this green elixir are far-reaching. In the world of superfoods, Moringa, often referred to as drumstick, has emerged as a nutritional powerhouse, offering a treasure trove of health benefits. The Moringa tree, native to parts of Africa and Asia, is celebrated for its leaves, seeds, and even its water, which is packed with nutrients and medicinal properties. Let's know the numerous benefits of Moringa or Drumstick water, a green elixir that has been embraced for its potential to enhance well-being. Health Benefits Of Moringa Or Drumstick Water Moringa, scientifically known as Moringa oleifera, is a versatile tree that has been used for centuries in traditional medicine and culinary practices. The leaves, pods, and seeds of the Moringa tree are rich in vitamins, minerals, and antioxidants. Drumstick water, an infusion made by steeping Moringa leaves in water, has gained popularity for its convenient consumption and potential health perks. 1. Abundant In Nutrients : Moringa water is a nutritional powerhouse, delivering a concentrated dose of essential vitamins and minerals. It is a rich source of vitamin C, vitamin A, potassium, calcium, and iron. Regular consumption provides a natural and easily absorbable way to meet daily nutrient requirements. 2. Rich In Antioxidant : Drumstick water is loaded with antioxidants, including quercetin, chlorogenic acid, and beta-carotene. These compounds combat oxidative stress, neutralizing free radicals in the body and supporting overall cellular health. Antioxidants play a crucial role in reducing inflammation and preventing chronic diseases. 3. Supports Immune Function : With its high vitamin C content, Moringa water acts as a natural immune booster. Vitamin C enhances the production of white blood cells, strengthens the immune system, and helps the body fight off infections. Regular consumption may contribute to a resilient and robust immune response. 4. Aids Digestive Health : The Moringa tree has been traditionally used to alleviate digestive issues. Drumstick water, with its fiber content, promotes a healthy digestive system by preventing constipation and supporting regular bowel movements. It may also assist in maintaining a balanced gut microbiota. 5. Regulates Blood Sugar Levels : Some studies suggest that Moringa may have a positive impact on blood sugar levels. Compounds found in Moringa leaves, such as chlorogenic acid and isothiocyanates, may help regulate blood glucose levels, making it a potential ally for individuals managing diabetes. 6. Maintains Heart Health : Moringa water contributes to heart health by positively influencing key markers such as cholesterol levels and blood pressure. Antioxidants and bioactive compounds in Moringa may help reduce the risk of cardiovascular diseases by promoting healthy blood vessels and managing lipid profiles. 7. Supports Weight Management : For those on a journey to manage weight, Moringa water can be a valuable addition to their regimen. The combination of nutrients and fiber promotes a feeling of fullness, potentially reducing overall caloric intake. Additionally, its metabolism-boosting properties may aid in weight management. 8. Natural Anti-Inflammatory Properties : Chronic inflammation is linked to various health issues, including arthritis and heart disease. Moringa water's anti-inflammatory properties, attributed to compounds like isothiocyanates, may help mitigate inflammation in the body, supporting joint health and overall well-being. 9. Potential Cancer-Fighting Properties : Some studies suggest that Moringa possesses anti-cancer properties. Certain compounds in Moringa, such as quercetin and chlorogenic acid, exhibit anti-cancer effects by inhibiting the growth of cancer cells. While more research is needed, these findings hint at Moringa's potential role in cancer prevention. 10. Easy To Incorporate Into Daily Routine : One of the greatest advantages of Moringa water is its convenience. Incorporating this nutrient-packed elixir into your daily routine is as simple as brewing a cup of tea. Whether enjoyed warm or cold, its mild flavor makes it an easy addition to various beverages and dishes.

SUPERFOOD WATERCRESS : KNOW THESE 5 BENEFITS OF THIS GRASS

cultivated worldwide, gracing salads, soups, and sandwiches with its unique flavour and impressive nutritional profile. Let's delve into the world of watercress, exploring its essence and five of its most remarkable benefits. **Nutrient powerhouse:** Watercress is a low-calorie food but incredibly rich in essential nutrients. It's an excellent source of vitamins A, C, K, and B6, along with minerals like potassium, calcium, and magnesium. This impressive array of nutrients contributes to various bodily functions, from vision and immunity to bone health and energy production. **Antioxidant bonanza:** Watercress is brimming with antioxidants, including beta-carotene, lutein, and zeaxanthin. These potent compounds combat free radicals in the body, reducing the risk of chronic diseases like heart disease, cancer, and Alzheimer's. **Boosts Bone Health:** The combination of

vitamin K, calcium, and magnesium in watercress makes it a friend to your bones. Vitamin K activates proteins essential for bone building, while calcium and magnesium provide the building blocks for strong bones. This nutrient trio helps prevent osteoporosis and fractures. **Supports Heart Health:** Watercress can be your heart's best friend. Its antioxidants, like beta-carotene, help lower bad cholesterol (LDL) and increase good cholesterol (HDL), reducing the risk of heart disease and stroke. Additionally, its potassium content helps regulate blood pressure, further protecting your cardiovascular health. **Promotes Detoxification:** Watercress is a natural detoxifier, thanks to its abundance of sulfur-containing compounds like glucosinolates. These compounds help activate detoxification enzymes in the body, aiding in the elimination of harmful toxins and pollutants.

जेवण केल्यावर फळं खाण्याची सवय ठरू शकते घातक, जाणून घ्या योग्य वेळ !

त्याचवेळी खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळत नाही. फळं खाण्याची योग्य वेळ यासाठी महत्त्वाची आहे. कारण फळामध्ये काबोहायड्रेट असतात. जे सामान्यपणे ग्लूकोजमध्ये बदलून शरीराला ऊर्जा प्रदान करतात. पण हे ग्लूकोज जेव्हा शरीराकडून उपयोगात आणलं जात नाही, तेव्हा ते चरबीच्या रूपात जमा होतं. यामुळे वजन वाढण्यासोबतच इतरही समस्या निर्माण होतात.

सकाळची वेळ योग्य

एक्सपर्टनुसार, फळंखाण्याची योग्य वेळ सकाळी असते. सकाळी रिकाम्यापोटी फळं खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया फळ्यातील ग्लूकोजचं वेगाने विघटन करतं. त्यामुळे शरीराला फळ्यातील पोषक तत्वांचा फायदा होतो. फळंमधील पोषक तत्वांचा फायदा घ्यायचा असेल तर सकाळी फळं खावीत.

जेवण केल्यावर लगेच खाऊ नका

आंबट फळंमध्ये अॅसिड असतं आणि दुपारी जेवणानंतर लगेच त्यांचं सेवन केल्याने काही लोकांना पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. अॅसिडिटीमुळे अस्वस्थता, अपचन किंवा छातीत जळजळ होऊ शकते. खासकरून अॅसिड रिफ्लक्सने पीडित लोकांना असं करणं टाळलं पाहिजे.

हेल्दी स्नॅक्स

तुम्ही सकाळी वेगवेगळ्या फळ्यांना एकत्र करून स्नॅक्सच्या रूपातही खाऊ शकता. त्यासोबतच सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणादरम्यानच्या वेळेतही तुम्ही फळं खाऊ शकता. सकाळी नाश्त्यावेळी सफरचंद, पपई, कलिंगड किंवा किवी ही फळं खाऊ शकता.

सायंकाळीही होतो फायदा

सकाळ सोबतच दोन जेवणांच्या मधल्या वेळेतही फळं खाणं चांगलं मानलं जातं. कारण दोन जेवणांच्या मधल्या काळात पोट रिकामं असतं. अशावेळी पोटात वेगवेगळ्या प्रकारचे एंजाइम रिलीज होतात. याने पचनक्रियेला गती मिळते आणि फळंमध्ये असलेलं ग्लूकोज सहजपणे पचतं. तसेच शरीराला फायदा, मिन्नरल्स आणि इतरही पोषक तत्व मिळतात. तसेच सायंकाळीही फळं खाणं महत्त्वाचं ठरतं.

वजन नियंत्रणात राहतं

दोन जेवणांच्या मधल्या वेळेत फळं खाणं यासाठीही चांगलं असतं, कारण याने व्यक्तीची भूक संपत नाही. तसेच फळं सहजपणे लवकर पचतात. या वेळेत फळं खाल्ल्याने व्यक्तीचं वजनही नियंत्रित राहतं आणि जाडेपणाची समस्याही होत नाही.

'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीमुळे फॅन अडचणीत



'बिग बॉस १७'चा विजेता झाल्यानंतर कॉमिडियन मुनव्वर फारुकी चर्चेत आला आहे. 'बिग बॉस'नंतर मुनव्वरच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. रिप्लिटी शोचा विजेता ठरल्यानंतर मुनव्वर ट्रॉफी घेऊन त्याच्या डोंगरातील घरी गेला होता. तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. याचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, यामुळे मुनव्वरचा एक चाहता अडचणीत आला आहे. मुनव्वरचा चाहता अरबाज वसुफ खानविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याची माहिती प्रेस जनरलने दिली आहे. मुनव्वरच्या सेलिब्रेशनमध्ये गर्दीच्या ठिकाणी झेन उडवल्याप्रकरणी हा एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी हा झेन जप्त केल्याचीही माहिती मिळत आहे.



अभिनेत्री शिल्पा शेटी अभिनय, फिटनेस या गोष्टीसाठी ओळखली जाते. नुकतंच रोहित शेटीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' सीरिजमध्ये ती झळकली. शिल्पाचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. तिने आता चाहत्यांसोबत एक

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत लगीनघाई, नयना आणि अद्वैतच्या लग्नात येणार नवा दिवस

स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अक्षर कोठारी, ईशा केशकर दिपाली पानसरे आणि किशोरी आंबिवे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका कायमच टीआरपी चार्टमध्ये टॉप ५ मध्ये पाहायला मिळते. चित्रपटाचे कथानक आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सध्या मालिका उर्कटावधक वळणावर आली आहे. या मालिकेत लग्नसराई पाहायला मिळणार आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत सुरु आहे नयना आणि अद्वैतच्या लग्नाची धामधूम. लग्न जरी नयना आणि अद्वैतचं होणार असलं तरी योगयोगाने कला आणि अद्वैतला आयुष्यभरासाठी एकत्र आणणाऱ्या



घटना घडताना दिसत आहेत. साखरपुड्याची अंगठी अद्वैतकडून नयनाऐवजी कलाच्या बोटत घातली गेली. लग्नाची उष्टी हळदही नयनाऐवजी कलाला लागली. निवृत्तीच्या मनातही अद्वैत आणि कलाने एकत्र यावं ही एकच इच्छा आहे.

शिल्पा शेटीला मिळाला महाराष्ट्र राज्याचा 'हा' पुरस्कार

आनंदाची बातमी शेअर केली आहे. महाराष्ट्र राज्याने तिला एका पुरस्काराने सन्मानित केले आहे. याबद्दल तिने पोस्ट शेअर केली आहे. मनोरंजनक्षेत्रातील योगदानाबद्दल बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना 'चॅम्पियन्स ऑफ चॅज महाराष्ट्र'

ने गौरविण्यात आले. त्यांना प्रशस्तीपत्रक, पदक प्रदान करण्यात आले. न्यायमूर्ती के जी बालकृष्णन आणि न्यायमूर्ती सुधा द्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिल्पा शेटीसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण होता असं तिने म्हटलं आहे.

अखेर महानगर पालिकेच्या पाणीपट्टी दराचे समानीकरण; कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीनंतर पालिकेला जाग

■वसई प्रतिनिधी,

शहरातील सर्व नागरिकांना यापुढे समान पाणीपट्टी आकारली जाणार आहे. पालिकेने यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला असून तसे आदेश काढले आहे. समान पाणीपट्टी दर आकारला जात नसल्याने गेल्या काही वर्षात पालिकेला कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फटका बसत होता. याबाबत कॅम्पचा अहवालात ताशेरे ओढल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

वसई विरार महापालिकेची स्थापना २००९ साली तत्कालीन ४ नगरपरिषदा आणि ५२ ग्रामपंचायती मिळून झाली. त्यावेळी प्रत्येक ग्रामपंचायती आणि नगरपरिषदांच्या वेगवेगळ्या पाणीयोजना असल्याने प्रत्येकाची पाणीपट्टी वेगवेगळी होती.



नायगाव ग्रामपंचायत प्रथिमाह १२५ रुपये, पाणज ६० रुपये, नवघय माणिकपूर २०० रुपये, तर विरार आणि नालासोपारा मध्ये १५० रुपये आणि १६ ग्रामपंचायतीमध्ये २२० रुपये प्रतिमाह दर आकारला जात होता. महापालिकेच्या स्थापनेनंतर ही सर्व गावे महापालिकेत समाविष्ट झाली त्यामुळे पाणीपट्टीत समानता अपेक्षित होती. मात्र महापालिकेची स्थापना होऊन १४ वर्षे लोटली तरी

पाणीपट्टीत समानता आलेली नव्हती. नवीन नळ जोडणी देताना इमारतींना १५० रुपये आणि चाळीसाठी १२० रुपये दर आकारला जात होता. एकच महापालिका असताना वेगळे दर आकारले जात होते. २०११ मध्ये महापालिकेने टराव करून पाणीपट्टीचे दर निश्चित केले होते. परंतु त्या टरावाची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. पाणी पट्टीचे समानीकरण नसल्याने ग्रामस्थांना आर्थिक बुध्द बसत होता

उलट सदनिर्वाहणी इमारतीला पाणीपट्टी आकारली जात असल्याने इमारतीच्या सदनिर्वाहणी कार्यांना फायदा व्हायचा. परिणामी पालिकेचे पाणीपट्टीचे उत्पन्न बुडत होते.

कॅम्पचे ताशेरे आणि पाठपुराव्याला यश - या असमान पाणीपट्टीबाबत नायगावच्या उमेळा गावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप राऊत हे सातत्याने पालिकेकडे पाठपुरावा करत होते. पाणी पट्टी दरामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होऊनही पालिकेच्या लेखा परीक्षण विभागातही त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु भारताचे महालेखाकार (कॅम्प) च्या लेखापरिक्षणात याबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर पालिकेला जाग आली. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पाणीपट्टी

दराचे समानीकरणाच्या प्रस्तावास मान्यता देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. उपयुक्त तज्ज्ञी नरळे (पाणीपुरवठा) यांनी पाणीपट्टीचे दराचे २०११ च्या ठरावानुसार समानीकरण करण्यात यावेत व त्यानुसार पाणीपट्टी देयके बजवण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व प्रभागाना दिले आहे. पाणीपट्टी दराच्या समानीकरणाच्या प्रस्तावावर आदेश निघाल्यामुळे व त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात लाखोंची वाढ होणार आहे. पालिकेने हे समानीकरण पूर्वीलक्षी प्रभावाने लागू करून सन २०११ पासूनच्या दराच्या फरकाचा परतावा स्वतंत्र घरे व बंगले धारकांना द्यावा तसेच इमारतीतील सदनिर्वाहणी धारकांकडून फरकाची वसूल करावी, अशी मागणी दिलीप राऊत यांनी केली.

टाण्यात कंटेनर शाखांवरून शिवसेना-भाजपात जुंपली; बेकायदा कंटेनर शाखांवर भाजपकडून कारवाईची मागणी



■ठाणे प्रतिनिधी,

अगामी लोकसभा निवडणुकीत टाण्याची जागा मिळवी यासाठी शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच, आता शहरात शिवसेनेने उभारलेल्या कंटेनर शाखांवरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. महापालिकेची जागा बळकावण्यासाठी बेकायदा कंटेनर शाखा उभारण्यात आल्याचा आरोप करत ती तात्काळ हटविण्याची मागणी भाजपने पालिका आयुक्तांकडे केली आहे. तर, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या कंटेनर शाखांच्या माध्यमातून कोणतेही बेकायदा बांधकाम करण्यात आलेले नसल्याचा दावा करत नागरिकांचा त्यास

विरोध असेल त्या हटविण्यात येतील, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

शिवसेनेतील उठावानंतर पक्षात उभी फुट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात मोठे समर्थन मिळाले. जुन्या शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाले. वाद टाळण्यासाठी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी कंटेनर शाखांची उभारणी केली. परंतु रस्ते आणि पदथ अडवून कंटेनर शाखा उभारण्यात आल्याने त्यावरून विरोधी पक्षांने टिका केली होती. त्यास शिवसेनेनेही प्रत्युत्तर दिले होते. यानंतर हा वाद काहीसा निवळल्याचे चित्र असतानाच, भाजपने या वादात उडी घेऊन मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या कंटेनर शाखांवरच आक्षेप घेतला आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

या चर्चेदरम्यान त्यांनी घोडबंद परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून चककंटेनर शाखा उभारण्यात आल्याचा आरोप केला होता.

मेडिकल शिक्षणासाठी गरजवंत विद्यार्थ्यांस जिजाऊ संघटनेने दिला मदतीचा हात



■भिवंडी प्रतिनिधी, टाण्यासह कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक सेवाकार्य करणाऱ्या जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी घरच्या आर्थिक कुचंबणीमुळे मेडिकलचे शिक्षण अर्धवट राहण्याची भीती निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांला अडीच लाखांची मदत केली आहे. भिवंडी

तालुक्यातील अंजुर येथील सोनू पाटील हा एम बी बी एस चे शिक्षण परदेशात घेत आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांना कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने वडिलांच्या उपचारांवर पैसे खर्च होत असल्याने सोनू पाटील याला चौथ्या वर्षाची शैक्षणिक फी भरण्याची आर्थिक कुचंबणा झाली होती. ही बाब जिजाऊ संघटनेचे

निलेश सांबरे यांना समजताच त्यांनी भिवंडी येथे सुरू असलेल्या आगरी महोत्सवात हजेरी लावत आगरी महोत्सवाचे संस्थापक विशुभाऊ म्हात्रे यांच्या हस्ते दोन लाख चाळीस हजार रुपयांचा धनदेश सोनू पाटील यास सुपूर्द केला. या प्रसंगी आगरी महोत्सवाचे आयोजक दयानंद चोरघे, सोन्या पाटील, यशवंत सोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे, शासकीय उच्चपदस्थ अधिकारी पदावर पोहचले पाहिजेत हा ध्यास जिजाऊ संघटनेचा असून त्यासाठी जाता पात धर्म भेद बाजूला सारून जिजाऊ अशा होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहणार असा विश्वास निलेश सांबरे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

भिवंडीत साडेबारा लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई



■भिवंडी प्रतिनिधी, शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्यांसह अवैध गुटखा पुरवठादार व विक्री करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाचे कारवाईची कंबर कसली आहे. मंगळवारी शहरात साडेबारा लाख रुपये किमतीचा गुटखाचा अवैध साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. मागील महिन्यात भिवंडीत गुटखा विक्री करणाऱ्या सुमारे ३० हून अधिक किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी चालकां विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता.

शहरातील खंडू पाडा रस्त्यावरील बाबा हॉटेल परिसरात एका टेम्पो मधून गुटखा येणार असल्याची खबर मिळताच ठाणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी मेघना पवार व माणिक जाधव यांनी या ठिकाणी सापळा रचून दुपारी संशयित टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये केसरयुक्त पानमसाला व व्हि १ सुगंधी तंबाखू असा १२ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्यानंतर टेम्पो चालक मोहम्मद अली अंसार खान यास ताब्यात घेऊन त्याच्या कडे केलेल्या चौकशीत सदरचा गुटखा विक्रेता लालाभाई उर्फजावेद, राजकुमार सण्टे, गुलजार अहमद शेख यांचा असल्याचे निष्पन्न झाल्याने शांतीनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून टेम्पो चालक मोहम्मद अली अंसार खान यास अटक केली आहे.

राष्ट्रवादीची गुरुवारी सरकारविरुद्धात निदर्शने; ईडीचा करणार निषेध



■नवी मुंबई प्रतिनिधी, आमदार रोहित पवार

यांच्यावर ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईविरुद्धात नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत सिडको ऑफिसच्या

बाजूचा चौक, सीबीडी बेलापूर येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातून कोकण आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने

सर्वसामान्य लोकांच्या हिताचे मुद्दे घेऊन लढत असून गुरुवारीही आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नावरही आवाज उठवून झोपेचे सोंग घेणाऱ्या या सरकारला जागे करणार असल्याचे पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून केंद्र व राज्य सरकारच्या दमनशाहीला धीक घालणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यासाठीच सरकारचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.



■उल्हासनगर प्रतिनिधी, महापालिकेने कोविड महामारी वेळी सुरू केलेली अत्याधुनिक लॅबोरेटरी गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने, लॅबोरेटरी मधील लाखो किमतीच्या मशीन धूळखात पडल्या आहेत. मात्र नागरिकांच्या सेवेसाठी लॅबोरेटरी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. उल्हासनगर महापालिकेकडे कोविड काळात स्वतःचे रुग्णालय नसताना, शासनाच्या निधीतून तत्कालीन आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी कॅम्प-१ येथील कोणाकरॅसिडेन्सी जवळ अत्याधुनिक लॅबोरेटरी उभारली. कोविडची

उल्हासनगर महापालिकेची लॅबोरेटरी बंद, लाखोंच्या मशीन धूळखात

टेस्ट काही तासात मिळत असल्याने, रुग्णांवर उपचार करण्यास सोयीचे झाले होते. त्यामुळे इतर शहरा पेक्षा कोविड मृत्यूचे प्रमाण शहरात कमी राहिले आहे. कोविड रुग्ण शून्यावर आल्यावर इतर तपासण्या याठिकाणी केल्या जात होत्या. मात्र लॅबोरेटरी मध्ये डॉक्टरसह तपासणी करणाऱ्या संपूर्ण कर्मचारी वर्ग कंत्राटी असल्याने, त्यांच्या पगारावर लाखो रुपये खर्च करणे महापालिकेला परवडणारे नोव्हते. महापालिकेने टेकेद्वाराला मुदत वाढ न दिल्याने, लॅबोरेटरी बंद पडली. त्यानंतर महापालिका आरोग्य केंद्रातील रुग्ण व नागरिकांना अल्प दराने इतर तपासण्या उपलब्ध व्हाव्या. यासाठी लॅबोरेटरी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव तत्कालीन आरोग्य अधिकारी यांनी आयुक्तांना दिला होता.

महापालिका लॅबोरेटरी पुन्हा सुरू करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव गेला. मात्र काहीएक हालचाली न झाल्याने, गेल्या दोन वर्षांपासून लॅबोरेटरी बंद आहे. त्यामुळे लॅबोरेटरी मधील लाखो रुपयांच्या मशीन व इतर साहित्य धूळखात पडल्या आहेत. लाखोलाचे साहित्य व मशीन चोरीला जाऊ नये म्हणून २४ तास सुरक्षाक्षक तैनात ठेवले आहे. महापालिका अंतर्गत एकूण ९ आरोग्य केंद्र व ४ आपला दवाखाने सुरू आहेत. यातील रुग्णांची रक्कसह अन्न चाचण्या खाजगी संस्थेकडून केल्या जात असून गर्भवती महिलांच्या एका सोनोग्राफीसाठी महापालिका खाजगी संस्थेला ४ हजार रुपये मोजत आहे. अशी माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ धर्मा शर्मा यांनी दिली.

नवी मुंबईकरांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी स्वाक्षरी मोहीम



■नवी मुंबई प्रतिनिधी, नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मिळणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे शहरातील रुग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याविरुद्ध नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने वाशीतील महापालिका रुग्णालयासमोर

कोरोना काळात प्रशासनाच्या गलथान कारभाराला नागरिकांनी सहन केले. मात्र, आता सरकारची रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी कोणी अडवले? आपखी कितती दिवस नवी मुंबईतील सरकारी रुग्णालयातून रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविणार? सर्वसामान्य नवी मुंबईकर हक्काच्या आरोग्य व्यवस्थेपासून किती दिवस वंचित राहणार? यासारखे विविध प्रश्न यावेळी महापालिका प्रशासनाला करण्यात आले. या मोहिमेत तब्बल ७५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. आरोग्याच्या मुद्द्यावरून नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. असून, नवी मुंबईकरांच्या हक्काच्या आरोग्यव्यवस्थेसाठी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष

करणार असल्याचे म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. या स्वाक्षरी मोहिमेला नवी मुंबईचे माजी महापौर अविनाश लाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्त नसीर हुसैन, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्त रवींद्र सावंत, नवी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुनम पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस उज्वला सावळे, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी दीप काकडे, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बनसोडे, सुनील किंदे, अभिषेक पाटील, सूरज देसाई, सीताराम शिरसाट, बाळकृष्ण बैले, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाणजे पाणथळ क्षेत्राबाबत १२ आठवड्यांत निर्णय घ्या; पर्यावरण विभागाला मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

■नवी मुंबई प्रतिनिधी, पाणजे पाणथळ क्षेत्राच्या वादावर सिडकोविरुद्धातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे 'एकतर्फी आदेश' मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती जी. एस.

पटेल यांच्या खंडपीठांने राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख सचिवांना या विषयावर सिडकोव्यतिरिक्त एमएमआयएच्या (आधीचे नवी मुंबई सेझ) एका अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतच्या सुणावणीसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते नंदकुमार पवार यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे म्हटले आहे. २४ जानेवारी रोजीचा उच्च न्यायालयाचा हा आदेश २९ जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला आहे. वनशास्त्रीचे स्टॅलिन डी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर पाणजेला अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान घोषित करावे किंवा वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अन्वये इतर संरक्षणत्मक दर्जा मिळवा, यासाठी याच खंडपीठामार्फत लवकरच सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुरुवात ११ नोव्हेंबर २०२० रोजी झाली होती. तेव्हा राज्याच्या पर्यावरण संचालकांनी सिडको आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पाणजेला



होणारा आंतरभारतीचा पाणीप्रवाह रोखला जाणार नाही याची खात्री करण्यास सांगितले. यापूर्वी पवार आणि नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सरकारकडे तक्रारी केल्या. नवी मुंबई सेझला बेकायदेशीर सुरक्षा केबिन पाडण्याचा आदेशदेखील पर्यावरण संचालकांनी दिला होता. या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने पवार यांनी एनजीटीच्या पश्चिम विभागीय खंडपीठाकडे अर्ज दाखल केला. एनजीटीने सिडको आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांना सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगूनही त्याचेही पालन झाले नाही. त्यानंतर पवार यांनी एनजीटीकडे याचिका दाखल करून न्यायाधिकरणात स्वतःच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली.

माथाडी व्यापारी बचाव कृती समितीची स्थापना होणार

■नवी मुंबई प्रतिनिधी, कोल्ड स्टोरेज मधील अनधिकृत व्यापार थांबविण्यात यावा. बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाढवावे व इतर समस्यांवर चर्चा करण्यासाठी माथाडी व्यापारी प्रतिनिधीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये माथाडी व व्यापारी बचाव कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील माथाडी भवनमध्ये आयोजित या बैठकीला आमदार शाशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांच्यासह व्यापारी, कामगार प्रतिनिधीही उपस्थित होते. कोल्ड स्टोरेजमध्ये सुरू असलेला अनधिकृत व्यापार थांबविण्यात यावा. माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी मंडळाच्या सेवेत घ्यावे. सल्लागार समिती व माथाडी बोर्डच्या पुनर्रचना करणे. व्यापारी व कामगारांच्या न्याय्य प्रश्नांची



सोडवणूक करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे या विषयावर चर्चा करण्यात आली. बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाढविण्याची मागणी करण्याच्या विषयावरही चर्चा करण्यात आली. या बैठकीला कांद बटाटा, मसाला, धान्य, भाजीपाला, फळमार्केटमधील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, मोहन गुराना, शंकर पिंपळे, संजय पानसर, चंद्रकांत ढोले, कैलास ताजणे, अशोक बढीया, भिमजी भानुशाली, संजय पिंपळे, दत्तात्रय पिसाळ, अमरीश बरोट, मयुर सोनी, चंद्रकांत पाटील, गुलाबराव जेतताप, रविकांत पाटील, पोपटराव देशमुख भारतीताई पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला देणार नाही मत टॉक शोमध्ये युवकांनी केला निर्धार

■ठाणे प्रतिनिधी,

प्रथम मतदार होताना जबाबदार नागरिक झाल्यासारखे वाटले. आपला देशात लोकशाही आहे याचा अभिमान वाटतो आणि ती टिकवण्यासाठी आपण मतदान करणे आवश्यक आहे हे समजले. आपल्याला सरकार निवडायची संधी मिळणार आहे याचा आनंद वाटतो.

लोकांच्या विकासासाठी मत द्यावे, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला मत देऊ नये असे युवकांनी ठासून सांगितले. जातीधर्मावर आधारित राजकारण देशासाठी शांततेला आणि प्रगतीला धोकादायक आहे यावर सर्वांचे एकमत होते. मी जागृत मतदार या विषयावर म. गांधींच्या स्मृतिदिनी टाण्यात समता विचार प्रसारक संस्थेतर्फे सावित्रीबाई फु ले व्याख्यानमालिके मध्ये जन - गण - मन अभियानाच्या समारोपाला महाविद्यालयीय प्रथम




मतदार युवांचा टॉक शो आयोजित केला होता. संस्थेचे विश्वस्त आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सचिव अजय भोसले यांनी प्रस्तावना केली. टाण्यातील विविध महाविद्यालयातील युवांनी यात उत्साहाने भाग घेऊन मतदान आणि राजकारण यावर मोकळेपणाने चर्चा केली. जेष्ठसामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी देशासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मांतरपेक्षा या साविधानिक मूल्यांचे महत्त्व

समाजवाून सांगितले. जागृत मतदार होण्यासाठी नागरिकांचे कर्तव्य आणि हक्क याबद्दल माहिती जाणून घेण्याची गरज प्रतिपादन केली. खैरालिया यांनी निवडणुकीत जात-पात आणि धमाकांचे विचार न करता उमेदवारांचे काम बघून तुम्हाला जोय्य वाटेल त्या उमेदवाराला मत द्यायला हवे असे सांगितले. जन - गण - मन अभियानाचे संयोजक राजेंद्र चव्हाण यांनी या अभियानाचा हेतू हा समाजात जाती धर्माच्या नवावर तेद निर्माण न होण्यावर लक्ष केंद्रित करणे आहे हे मुलांना समजावले.

वाडा उपविभागात ३२ लाखांची वीजचोरी करणाऱ्या ७९ जणांविरुद्ध कारवाई

■मुंबई प्रतिनिधी, डोंरिवली: महाविक्टर णच्या वाडा उपविभागात ७९ वीज चोरांविरुद्ध जानेवारी महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. या वीज चोरांमध्ये ३२ लाख ५८ हजार रुपये किमतीची १ लाख ५० हजार ४९४ युनिट वीजेची चोरी केल्याचे उघड झाले आहे. मुख्य अभियंता धनंजय औढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीजचोरी शोध मोहिम नियमितपणे सुरू आहे. त्यांतर्गत वाडा उपविभागातील वाडा, अशोकवन, भेंदे,



आमगाव, गावकरपाडा, डोंगस्ते, बिलावली, तुसा, काटी, देवघर, जामधर, उंबरखांड, पाळापूर, नेवाळे, खांबाळे, महाप, शिरोळे, बासे, वापे, खरीवली, दिघाशी, जांबवली, चिंचघर, बिलोशी आदी परिसरात व्यापक वीजचोरी शोध मोहिम राबवण्यात आली. या शोध मोहिमेत ७९ जणांकडून सुरू असलेली ३२ लाख ५८ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. वीजचोरीचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याच्या नोटिसा संबंधितांना बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत या



रकमांचा भरणा टाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.


खारघरमधून साडेपाच लाखाचे एमडी जप्त, नायजेरियन व्यक्तीवर गुन्हा दाखल

■नवी मुंबई प्रतिनिधी, गुन्हे शाखा पोलिसांनी खारघर येथून ५२ ग्रॅम एमडी जप्त केली आहे. याप्रकरणी एका नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघर परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे अमली पदार्थ

विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या पथकाने बुधवारी त्याठिकाणी सापळा रचला होता. यामध्ये एका संशयित नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली. त्यामध्ये त्याच्याकडे ५२ ग्रॅम एमडी हा ड्रग्स आढळून आला.

बाजारभावानुसार त्याची किंमत ५ लाख २० हजार रुपये आहे. अधिक चौकशीत त्याचे नाव गिंडीओन झे (२५) असून तो तळोजाचा



राहणारा असल्याचे समोर आले. तो एमडी ड्रग्स घेऊन खारघर परिसरात विक्रीसाठी आला होता. तत्पूर्वीच अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्यावर कारवाई केली. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अमली पदार्थ विरोधी पथक अधिक तपास करत आहे.



गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील १९ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवडमध्ये तर...

पिंपरी। प्रतिनिधी,
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वग्राम जिल्ह्यात नेमणुकीस असलेल्या तसेच कार्यकाल पूर्ण झालेल्या राज्यातील १३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आनुकाल्यातील २७ पोलीस निरीक्षकांची इतर ठिकाणी बदली झाली. राज्याच्या विविध जिल्ह्यातून २४ पोलीस निरीक्षक शहरात आले आहेत. त्यापैकी २२ निरीक्षक विदर्भातून आले असून १९ जण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुर शहरातून बदली होऊन आले आहेत. तर, पिंपरी-चिंचवडमधील २७ पैकी १६



जणांची नागपुर शहरात बदली झाली आहे. स्वग्राम जिल्ह्यात नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्षे कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना

देताना त्यांची मूळजिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याने बदली आदेशात म्हटले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंगळवारी दि. ३० बदलीचे आदेश दिले आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यातील २४ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवडमध्ये आले आहेत. त्यामध्ये २२ जण विदर्भातून आले असून १९ जण नागपुर शहर पोलीस दलातून बदली होऊन आले आहेत. त्यामध्ये जैल्यंती मांडवधरे, विश्वनाथ चव्हाण, विनोद चौधरी,

बापू ढेरे, दीपक गोसावी, प्रवीण कांबळे, प्रदीप राईनवर, अमित डोळस, संग्राम शेवाळे, अमोल देशमुख, राजेंद्रकुमार सानप, गणेश जामदार, नितीन फटंगरे, बबन वेडेग, भारत शिंदे, ऋषिकेश घाडगे, भीमा नारके, भारत कराडे, गोरख कुंभार यांचा समावेश आहे. अमोल फडतरे, संदीप पाटील हे दोघे गडचिरोलीतून विजयकुमार वाकसे हे अमरावती शहर येथून तर, मालोजी शिंदे आणि धनंजय कापरे हे दोघे ठाणे शहरातून आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आनुकाल्यातील २७ पोलीस निरीक्षकांची शहरातून इतरत्र बदली झाली आहे.

जे. जे. रुग्णालयात उभे राहणार देशातील पहिले वैद्यकीय संग्रहालय

मुंबई। प्रतिनिधी,
जे. जे. रुग्णालयाची इमारत १८४५ मध्ये उभी राहिली असून, जे. जे. रुग्णालय मे २०२४ मध्ये १८० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने जे. जे. रुग्णालयात भारतातील पहिले वैद्यकीय शिक्षण व संशोधनावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या १८४५ च्या पहिल्या तुकडीमधील विद्यार्थी, तसेच सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले डॉ. भाऊ दाजी लाड, संस्कृत विद्वान डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. सखाराम अर्जुन, तसेच ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे



डॉ. विठ्ठल शिरोडकर, डॉ. खान अब्दुल जब्बार खान, डॉ. जीवराज मेहता, डॉ. एस. जे. मेहता, डॉ. द्वारकानाथ कोटनीस, डॉ. नोशिर एच. एंटिया, डॉ. बोमसी वाडिया, डॉ. रुक्माबाई राऊत, पद्मभूषण पुरस्कारप्राप्त नामांकित डॉ. फारूख उडवाडिया या सर्वांचा इतिहास, तसेच आधुनिक वैद्यक क्षेत्र अशा असंख्य बाबींचा या संग्रहालयात

समावेश असणार आहे. जे. जे. रुग्णालयातील विविध विभागांच्या नूतनीकरणसंदर्भात नुकतीच उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रवींद्र शीरसागर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे रणजीत हांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता भुषण शेगडे,

कार्यकारी अभियंता विजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. पल्लवी सापळे यांनी संग्रहालय उभारण्याबाबत सादरीकरण केले. त्याला बैठकीमध्ये मंजूरी देऊन त्याचे कामकाज सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले. हे संग्रहालय १८४५ साली बांधण्यात आलेल्या ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागतिक वारसा वास्तू असलेल्या इमारतीमध्ये उभारण्यात येत आहे. संग्रहालय तयार झाल्यावर भारतातील सर्वात जुन्या वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि भारतातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा गौरवशाली इतिहास हा विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला पाहता येणार असल्याची माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

CRIME

नाशिक। प्रतिनिधी,
इगतपुरी तालुक्यातील मुंदेगाव शिवारात काही दिवसांपूर्वी कुरिर वाहनावर पडलेल्या दरोड्यातील आणखी ६०० ग्रॅम सोने व ३० किलो चांदी हस्तगत करत आरोपांच्या वाहन चालकास चांदवड येथून अटक करण्यात आली आहे.
मुंबई येथील जय बजरंग कुरिर अर सव्हिडॅन्स वाहनावर इगतपुरी तालुक्यातील मुंदेगाव शिवारात पाच ते सहा संशयितांनी दरोडा टाकला होता. या वाहनातून सोने आणि चांदीच्या दामिन्यांची वाहतूक करण्यात येत होती. दरोड्यात साडेचार किलो

कुरिर वाहन दरोड्यातील ६०० ग्रॅम सोने, ३० किलो चांदी जप्त

सोन्याचे दामिने, बिस्कीट आणि १३५ किलो चांदीचे दामिने व विटा याप्रमाणे तीन कोटी ६७ लाख ५५ हजार रुपयांच्या मुद्देमालाची लूट करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा आणि घोटी पोलीसांनी आग्रा जिल्ह्यातील खेरागड, इटौरी परिसरातून देवेंद्रसिंग उर्फ करवा परमार, आकाश परमार, माजी सैनिक हनुवतिंग ठाकूर, फळ विक्रेता शिवसिंग ठाकूर, माजी सैनिक जहिर खान यांना मागील आठवड्यात ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून २.५ किलो सोन्याचे दामिने आणि ४५ किलो चांदीचे दामिने असा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे. संशयितांना

मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला नकार देणाऱ्या कुटुंबांचे समुपदेशन

मुंबई। प्रतिनिधी,
मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण ऐच्छिक असून या सर्वेक्षणाला नकार देणाऱ्या कुटुंबांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्याचबरोबर बंद घरांना पुन्हा भेटी देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणादरम्यान आतापर्यंत सात लाखहून अधिक घरे बंद आढळली असून पावणेचार लाखहून अधिक घरांनी या सर्वेक्षणाला नकार दिला आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाकडून २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत मराठा आणि खुल्या प्रवर्गातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांचे



सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत युद्धगाळीवर सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत मुंबईतही पालिकेच्या यंत्रणेमार्फत हे सर्वेक्षण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य भर करण्यात

येत असलेल्या व्यापक सर्वेक्षणातर्गत मुंबई महापालिकेचे ३० हजार कर्मचारी घरोघरी फिरून सर्वेक्षण करीत आहेत. मुंबईतील सुमारे ३९ लाख घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट्य पालिकेच्या यंत्रणेपुढे आहे. मुंबई महानगरपालिकेचे प्रशिक्षित कर्मचारी प्रगणक म्हणून घरोघरी जाऊन महाराष्ट्र

पहिल्या पत्नीशी विवाह करणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

मुंबई। प्रतिनिधी,
विभक्त राहणाऱ्या पहिल्या पत्नीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या ३८ वर्षीय तरुणावर पतीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गोवंदीच्या शिवाजी नगर परिसरात घडली. याबाबत शिवाजी नगर पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
हुसेन शेख असे आरोपीचे नाव असून तो गोवंदीच्या शिवाजी नगर परिसरात वास्तव्यास आहे. वर्षभरापूर्वी त्याने पहिल्या पत्नीला सोडून दुसरा विवाह केला होता. त्यामुळे त्याची पहिली पत्नी एकटीच विभक्त राहत होती. याचदरम्यान तिची युनुस शेख (३८) यांच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी लग्न केले. ही बाब हुसेनला समजताच तो प्रचंड संतापला. युनुस सोमवारी रात्री गोवंदीच्या रॉक नगर परिसरातून जात असताना हुसेनने त्याला रस्त्यात गाठले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर हुसेनने चाकूने युनुसवर अनेक वार केले.

पुण्यात शाळकरी मुलाला चाकूने भोसकले; चार अल्पवयीन मुले ताब्यात

पुणे। प्रतिनिधी,
सांगलीत शाळकरी मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना नुकतीच घडली. पुण्यातील रामोशी गेट परिसरात शाळकरी मुलांनी एकावर चाकूने वार केले. गज, पट्ट्याने त्याला बेघर मारहाण केली. या घटनेत शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून, खडक पोलीसांनी चार शाळकरी मुलांना ताब्यात घेतले.

याबाबत अल्पवयीन मुलाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात असलेल्या महापालिकेच्या शाळेत दहावीत आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली चार अल्पवयीन मुले याच परिसरातील महापालिकेच्या उर्दू शाळेत दहावीत शिक्षण घेत आहेत. तक्रारदार अल्पवयीन मुलाची एकमेकांकडे



मुलावर चाकूने हल्ला चढविला. शाळकरी मुलाच्या छातीवर चाकूने वार केले. गज, साखळी, चामडी पट्ट्याने त्याला भररस्त्यात मारहाण

केली. नागरिकांनी हल्ला करणाऱ्या मुलांना रोखले. या घटनेची माहिती मिळल्यानंतर रामोशी गेट पोलीस चौकीतील उपनिरीक्षक अश्विनी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. जखमी झालेल्या शाळकरी मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल केलेली मुले अल्पवयीन आहेत. त्यांच्या पालकांना याबाबतची माहिती दिली.

मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही, असे उपनिरीक्षक पवार यांनी सांगितले. शाळकरी मुलांना ह्याबाईंगिरीह्वे आकर्षण अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण वाढत आहेत. गुन्हेगारी घटनात अल्पवयीन मुले सामील झाल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या होत्या.

वृद्ध आईला बेघर केले, मुलाला कोर्टाने धडा शिकवला, १५ दिवसात पत्नीसह घर खाली करण्याचे आदेश

मुंबई। प्रतिनिधी,
'संयुक्त कुटुंब पद्धत लोप पावत असल्याने आज कुटुंबातील सदस्यांकडून ज्येष्ठ्यांची पुरेशी काळजीच घेतली जात नाही. म्हणूनच अनेक वयोवृद्धांचे हाल होत आहेत. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत त्यांच्या नशिबी एकाकी जगणे येत आहे. विशेषतः विधवा वृद्ध महिलांचे अधिक हाल होत आहेत', असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणाच्या निकालात नोंदवले. वयोवृद्ध आईला बेघर करणाऱ्या मुलाला व त्याच्या पत्नीला दणका देत १५ दिवसांच्या आत आईचे घर रिकामी करण्याचा आदेश न्या.



गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदौस पुनीवाला यांच्या खंडपीठातने दिला. दिनेश चंदनशिंवे यांनी त्यांची आई लक्ष्मी चंदनशिंवे यांच्याविरोधात याचिका केली होती. 'माझ्या पतीचे २०१५ मध्ये निधन झाल्यानंतर मुलगा दिनेश व त्याची पत्नी मला मुलुंडमधील माझ्या घरी भेटायला आले. मात्र, नंतर ते घरातून गेलेच

नाहीत. उलट माझीच छळवणूक करून त्यांनी मला घर सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर मला ठाण्यातील माझ्या मोठ्या मुलाकडे जाऊन राहणे भाग पडले', अशी कैफियत लक्ष्मी यांनी मांडल्यानंतर आधी उपविभागीय अधिकारी यांनी आणि नंतर ज्येष्ठनागरिक देखभाल लावदाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. दिनेश यांना घर रिकामी करून आईच्या ताब्यात देण्याचा आदेश देण्यात आला होता. त्याला दिनेश यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 'घर माझ्या पालकांच्या मालकीचे असल्याने त्यात माझाही हक्क आहे', असा त्यांचा युक्तिवाद होता.

धुळ्यात आशासेविका, गट प्रवर्तकांचे आंदोलन

धुळे। प्रतिनिधी,
संप काळ्यात विलेले आश्वसने सरकारने पूर्ण न केल्याने आशासेविका आणि गट प्रवर्तकांनी पुन्हा संप सुरू केला आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच ठेवला जाणार असल्याची भूमिका संघटनेने घेतल्याने आशासेविका आणि गट प्रवर्तक संघटनेने धुळ्यातील क्यूपामईन क्लबरोडवर आंदोलन केले. या आंदोलनात ज्योती पवार, आशा धनगर, छाया पाटील, अर्चना संके, मीनाक्षी सोनवणे आदी सहभागी झाले होते. मागील संप काळ्यात आशासेविकांसह गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना वेतनवाढी संदर्भात दिलेले आश्वसन शासनाने पूर्ण

केले नाही. उलट संप कालावधीतील मानधनात कपात करण्यात आली. त्यामुळे मागण्या पूर्ण होत नाही तोवर संप सुरूच ठेवला जाईल. गोल्डन कार्ड, आंधार आदी कार्यांचा मोबदला मिळवा, आशा गट प्रवर्तकांना दिवाळीपूर्वी दोन हजार रुपये बोनस देण्याच्या आश्वसनाची पूर्तता करावी, आशाना सात हजार, गट प्रवर्तकांना १० हजार रुपये मानधनाचा अर्धादेश तातडीने काढवा, थकीत मोबदला तातडीने द्यावा, आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. शासनाची अनेक कामे कमी मोबदल्यावर करूनही आशासेविका आणि गट प्रवर्तक यांच्या कामाची दखल घेतली जात नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

जंगलांमुळे रखडले विदर्भातील सिंचन प्रकल्प; मुख्य सचिवांचे उच्च न्यायालयात शपथपत्र

नागपूर। प्रतिनिधी,
विदर्भाचे ३५ टक्के भूभाग वनाच्छादित आहे. त्यामुळे विदर्भात सिंचन प्रकल्प राबवताना संपूर्ण आणि वन विभागाची मंजूरी गरजेची असते. ही प्रक्रिया वेळोवेळी असल्याने विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत, अशा आशयाचे शपथपत्र राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात बुधवारी सादर केले. विदर्भात मंजूर करण्यात आलेले १३१ सिंचन प्रकल्प जंगलांमुळे रखडलेले आहेत, असाही मुख्य सचिवांनी न्यायालयाला दिली. लोकनायक बापूजी अणे



स्मारक समितीचे सदस्य अमृत दिवान यांनी विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांबाबत जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष या प्रकरणावर बुधवारी सुनावणी झाली. मागील सुनावणीत न्यायालयाने सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात होणाऱ्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत मुख्य

सचिवांना सविस्तर शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मुख्य सचिवांनी न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, विदर्भातील मंजूर करण्यात आलेले १३१ सिंचन प्रकल्प जंगल भागात येतात. यापैकी ४६ प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर ५९ प्रकल्पांचे कार्य सुरू आहे. १६ प्रकल्प राज्य शासनाने रद्द केले आहेत तर १० प्रकल्पांचे कार्य अद्याप सुरू झालेले नाही. मुख्य सचिवांनी प्रकल्प राबवण्यात उशीर होण्यामागे विविध कारणे असल्याचे सांगितले. यामध्ये वन आणि पर्यावरण विभागाची मंजूरी मिळवण्यात होणारा उशीर, भूसंपादन प्रक्रिया, पुनर्वसन आणि अन्य तांत्रिक बाबींचा समावेश आहे.

सरकारविरोधात आता प्राध्यापक करणार आंदोलन

नागपूर। प्रतिनिधी,
उच्च शिक्षण संस्थांमधील ९० टक्के प्राध्यापकांच्या जागा भरल्याच पाहिजे आणि निवड समित्या नियमाप्रमाणेच असाव्या, असे सर्वोच्च न्यायालयाने निश्चित करून दिले आहे. तसेच जुलै २००९ पूर्वी एम.फि. पदवीधारक शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केले असतानाही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचे काम उच्च न्यायालयाच्या विभागाचे सचिव, संचालकसिद्ध होत असल्याचा आरोप ह्यनुटाहूचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे सचिव डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी केला.



मनमानी कारभारविरोधात १४ टप्प्यांत राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेल्या अनेक निर्णयांची अवहेलना करण्याचा प्रकार उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे व संविधानातील तरतुदीनुसार विद्यापीठ अस्तित्वात आयोगाच्या नियमानुसार राज्यशासनाचा कायदा किंवा शासननिर्णय विसंगत असू शकत नाही. ही भूमिका राज्याच्या राज्यापालांनी व मंत्रिमंडळाने मान्य केली असून त्याप्रमाणे राज्याच्या कायद्यात दुर्लक्ष्य केलेल्या आहेत.

एमपीएससीकडून उमेदवारांवर कारवाईचा बडगा, गैरवर्तनामुळे उमेदवार झाले प्रतिरोधित



पुणे। प्रतिनिधी,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गैरप्रकार, गैरवर्तणूक करून नियमाचे उल्लंघन केलेल्या उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांना एमपीएससीच्या परीक्षासाठी प्रतिरोधित करण्याची कारवाई करण्यात आली असून एमपीएससीने एक्स या समाजामध्येबाहेर ही माहिती दिली. सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा, गट ब २०२२ या भरतीच्या अजातील द्याच्या अनुषंगाने मुलाखतीच्या

वेळी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने अजातील दावा खोटा ठरत असताना, मुलाखतीस पात्र करावे, याकरिता आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकावून आयोगावर पत्त्या दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने योगेश उत्तमराव मेलतलवाड यांना आयोगामार्फत सर्व परीक्षा व निवडीकरीता २० नोव्हेंबर २०२२ पासून म्हणजेच या परीक्षेच्या दिनांकापासून दोन वर्षे कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे. सुरुष कारभारी बेलोटे या राज्यकर निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करून बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केलेल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून (२३ जानेवारी, २०२३ पासून) २ वर्षे कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.

केवलसिंग चैनसिंग गुसिंगे यांनी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ दरम्यान स्वतःजवळ भ्रमणध्वनी व अन्य अनधिकृत साहित्य ठेऊन केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. बालाजी ज्ञानेश्वर पवार या पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करून बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केलेल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या दिनांकापासून २ वर्षे कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.

दिवेघाटाची वाट होणार सोपी, रस्ता चौपदरीकरणसाठी निविदा प्रक्रिया सुरु



हडपसर। प्रतिनिधी,
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून हडपसर ते दिवेघाट या रखडलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाला निविदेची प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या १० वर्षांत हडपसर ते सासवड रस्ता मार्गावर तुकाईदर्शन ते दिवेघाट दरम्यान शेकडो अपघात झाले. रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील प्रवाशांच्या मनस्तापात वाढ झाली आहे. अखेर चौपदरीकरणाला मुहूर्त मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.